

संचालक (वस्त्रोद्योग), नागपूर यांच्या
अधिनस्त ३९ पदे व सहकार आयुक्त व
निबंधक, सहकारी संस्था, पुणे यांच्या
अधिनस्त १३ अस्थायी पदे अशा एकूण
५२ अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत

महाराष्ट्र शासन
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग,
शासन निर्णय क्र.अस्थाप-२०१२/प्र.क्र.१०८/टेक्स-२
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०००३२.
दिनांक : १२ ऑक्टोबर, २०१८

- वाचा :-**
- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. असंक-१००४/प्र.क्र.१२(भाग-२)/२००४/
वित्तीय सुधारणा-१, दिनांक ४/१०/२००४
 - २) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: राजस-१००८/
प्र.क्र.५३८/५-स, दिनांक ५/५/२०११
 - ३) शासन निर्णय, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग क्र: अस्थाप-२०१२
प्र.क्र.१०८/टेक्स-२, दिनांक २६/०३/२०१८
 - ४) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक.: पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दिनांक
०७/०९/२०१८

प्रस्तावना :-

संदर्भिय वाचा क्र.३ अन्वये संचालक (वस्त्रोद्योग) नागपूर यांचे अधिनस्त असलेली ३९ अस्थायी पदे आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त असलेली १३ अस्थायी पदे अशी एकूण ५२ अस्थायी पदे दिनांक ३०/०९/२०१८ पर्यंत पुढे चालू ठेवण्यास मंजूरी देण्यात आली होती. आता सदर पदे दिनांक ०१/१०/२०१८ ते २८/०२/२०१९ पर्यंत सुरु ठेवण्यास संदर्भिय वाचा क्र.४ अन्वये प्रशासकीय विभागांना मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

शासन निर्णय:-

सदर शासन निर्णयाद्वारे संचालक (वस्त्रोद्योग) नागपूर यांचे अधिनस्त असलेली ३९ अस्थायी पदे आणि सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे यांच्या अधिनस्त असलेली १३ अस्थायी पदे अशा एकूण ५२ अस्थायी पदांना संदर्भिय वाचा क्र. ४ नुसार दिनांक ०१/१०/२०१८ ते २८/०२/२०१९ पर्यंत सुरु ठेवण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. वरीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आलेल्या पदांचा तपशिल सदर शासन निर्णय सोबतच्या "परिशिष्ट-अ" प्रमाणे आहे.

३. याप्रित्यर्थ होणारा खर्च या शासन निर्णयासोबतच्या "परिशिष्ट-ब" मध्ये नमुद लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व त्याखालील सन २०१८-१९ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

४. सदर आदेश वित्त विभागाच्या संदर्भिय वाचा क्र.४ अन्वये प्रशासकिय विभागास प्रदान केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१८१०१२१६०४३६५१०२ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(गौरी रा.म्हस्के)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई / नागपूर.
- २) महालेखापाल(लेखापरीक्षा), मुंबई / नागपूर.
- ३) सहसंचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- ४) निवासी लेखा अधिकारी, मुंबई.
- ५) लेखा व अधिदान अधिकारी, मुंबई.
- ६) जिल्हा कोषागार अधिकारी, नागपूर
- ७) संचालक (वस्त्रोद्योग), वस्त्रोद्योग संचालनालय, नागपूर.
- ८) सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ९) अप्पर निबंधक, सहकारी संस्था (लेखा व परिक्षण) पुणे.
- १०) विभागीय सहनिबंधक (लेखा व परीक्षण) सहकारी संस्था, नाशिक
- ११) प्रादेशिक उपसंचालक (वस्त्रोद्योग) मुंबई / नागपूर / सोलापूर / औरंगाबाद.
- १२) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, मुंबई / अहमदनगर / जळगांव / नाशिक / सांगली / कोल्हापूर / नागपूर / भंडारा.
- १३) विशेष लेखा परिक्षक, वर्ग-२ (सहकारी संस्था (विणकर)), मालेगाव / सोलापूर.
- १४) अवर सचिव/कक्ष अधिकारी ५-स, १२-स, १७-स व २१-स, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) निवड नस्ती (टेक्स-२)

(शासन निर्णय क्र.अस्थाप-२०१२/प्र.क्र.१०८/टेक्स-२, दिनांक :- १२ ऑक्टोबर, २०१८ चे विवरणपत्र)

"परिशिष्ट- अ"

संचालक, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे अधिनस्त पदे

अ.क्र.	पदनाम	एकुण पदे	वेतनश्रेणी/ग्रेड वेतन
१	सहसंचालक(तांत्रिक)	१	१५६००-३९१०० (६६००)
२	कार्यकारी अभियंता	१	१५६००-३९१०० (६६००)
३	प्रादेशिक उपसंचालक (मुंबई-औरंगाबाद)	२	१५६००-३९१०० (५४००)
४	सहाय्यक संचालक	४	९३००-३४८०० (४४००)
५	स्विय सहाय्यक/वरिष्ठ श्रेणी लघुलेखक	१	९३००-३४८०० (४६००)
६	वरिष्ठ सहकारी अधिकारी श्रेणी-१ (जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था)	१	९३००-३४८०० (४३००)
७	कार्यालय अधिक्षक	१	९३००-३४८०० (४३००)
८	संशोधन सहाय्यक	१	९३००-३४८०० (४३००)
९	तांत्रिक सहाय्यक	१	९३००-३४८०० (४३००)
१०	कनिष्ठ अभियंता	३	९३००-३४८०० (४३००)
११	लेखापाल	३	९३००-३४८०० (४२००)
१२	मुख्य लिपिक	२	९३००-३४८०० (४२००)
१३	कनिष्ठ लघुलेखक	२	९३००-३४८०० (४३००)
१४	निरिक्षक पर्यवेक्षक	१	९३००-३४८०० (४२००)
१५	रोखपाल	१	५२००-२०२०० (२४००)
१६	सांख्यिकी सहाय्यक	१	५२००-२०२००(२४००)
१७	वरिष्ठ लिपिक	४	५२००-२०२०० (२४००)
१८	वरिष्ठ पर्यवेक्षक	२	५२००-२०२०० (२४००)
१९	कनिष्ठ लिपिक	२	५२००-२०२०० (१९००)
२०	लघुटंकलेखक	२	५२००-२०२०० (२४००)
२१	वाहन चालक	२	५२००-२०२०० (१९००)
२२	शिपाई	१	४४४०-७४४० (१३००)
एकुण पदे-"अ"		३९	

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे च्या अधिनस्त पदे

१	विशेष लेखापरिक्षक वर्ग २	५	९३००-३४८०० (४४००)
२	कनिष्ठ लिपिक (सहकार आयुक्त कार्यालय)	६	५२००-२०२०० (१९००)
३	शिपाई (सहकार आयुक्त कार्यालय)	२	४४४०-७४४० (१३००)
एकुण पदे - "ब"		१३	
एकुण पदे (अ+ब)		५२	

(गौरी रा.म्हस्के)

कार्यासन अधिकारी , महाराष्ट्र शासन

(शासन निर्णय क्र.अस्थाप-२०१२/प्र.क्र.१०८/टेक्स-२, दिनांक :-१२ ऑक्टोबर, २०१८ चे विवरणपत्र)

"परिशिष्ट-ब"

अ.क्र.	कार्यालये	लेखाशिर्ष
१	संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, नागपूर.	२४२५ सहकार ००१ (०१) (०४)
२	प्रादेशिक उपसंचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग, नागपूर, मुंबई, सोलापूर, औरंगाबाद	००१-(१) (डी) संचालक, हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग यांचे संचालनालय (२४२५ ०० ५८)
३	जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था भंडारा, चंद्रपूर, नागपूर, सोलापूर, अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, जळगांव, मुंबई.	२४२५-सहकार ००१ ००१-संचालक व प्रशासन ००१(२) पंचवार्षिक योजनांतर्गत योजना जिल्हा उपनिबंधक ००१ (दोन) (एक) हातमाग, यंत्रमाग व वस्त्रोद्योग संचालनालय (२४२५ ०१३८)
४	सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, पुणे च्या अधिपत्याखालील पदे	२४२५-सहकार ००१-सहकारी संस्था लेखापरिक्षण ००१ (एक) (ए) लेखा परिक्षणासाठी कर्मचारी वर्ग (२४२५ ०२२७)

(गौरी रा.म्हस्के)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन